



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ७१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
शुक्रवार, दि.२० फेब्रुवारी, २०१५ दुपारी ०२:३० वा.

व्यवस्थापन परिषदेची ७१ वी बैठक शुक्रवार, दि.२० फेब्रुवारी, २०१५ रोजी दुपारी ०२:३० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. घुटे व्ही. बी.	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. भांजे बी. एम., संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. धुत्तरगाव एस. सी.	सदस्य
५)	प्राचार्य श्री. पवार एस. के.	सदस्य
६)	प्रा. सुर्यवंशी एस. एस.	सदस्य
७)	डॉ. शिळीमकर टी. एन.	सदस्य
८)	अॅड. श्री. सलगर बी. एस.	सदस्य
९)	डॉ. देशमुख एम. एस.	सदस्य
१०)	डॉ. करचे बी. आर.	सदस्य
११)	डॉ. शेख ए. ए.	सदस्य
१२)	श्री. गायकवाड बी. आर.	सदस्य
१३)	सौ. मोहिते-पाटील पी. पी.	सदस्या
१४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
१५)	श्री. अनपट एस. बी., प्र. वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
१६)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. श्रीमती याजमान्य एस. आर. यांनी एस. एम. एस. द्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. प्रा. डॉ. पाटील टी. आर., अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी व विभागीय सहसंचालिका (उच्च शिक्षण), सोलापूर विभाग हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] दि.२० जानेवारी, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: दि.२० जानेवारी, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व ठरावानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा.कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा.कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] नॅकचे एस. एस. आर. क्र.५७ नुसार कार्यवाही करण्यासाठी शोधगंगा यांचेशी करार (MOU) करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: नॅक मूल्यांकनासाठी पीएच. डी. अभ्यासक्रमासंदर्भातील malpractices and plagiarism of research activities by way of posting their research papers on line for free software to detect the plagiarised material करीता शोधगंगा या वेबसाईटवर जावून माहिती घेतली असता सदर सॉफ्टवेअर प्रस्तुत विद्यापीठात कार्यरत करण्यासाठी प्रथम शोधगंगा यांचे सोबत त्यांनी त्यांचे संकेत स्थळावर प्रसिध्द केल्यानुसार करार करणे (MOU) आवश्यक आहे. सदर करार केल्यानंतर विद्यापीठातील ग्रंथालयामध्ये केंद्र स्थापन करण्यासाठी विद्यापीठ ग्रंथालयास निधी (Grant) देण्याची शिफारस शोधगंगा यांचेकडून विद्यापीठ अनुदान आयोग यांना करण्यात येईल. शोधगंगा यांचेशी करार करण्यासाठी त्यांचे मसुद्यानुसार कराराचा नमुना केलेला आहे. (सोबत जोडला आहे).

सबब, नॅकचे एस. एस. आर. क्र.५७ नुसार कार्यवाही करण्यासाठी शोधगंगा यांचेशी करार (MOU) करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: नॅकचे एस. एस. आर. क्र.५७ नुसार कार्यवाही करण्यासाठी शोधगंगा यांच्या समवेत करार (MOU) करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०४] प्रस्तुत विद्यापीठांतर्गत पदवी संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनी जर याच विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर, व्यावसायिक पदव्युत्तर व एम. फिल. / पीएच. डी. अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास त्यांच्याकडून आकाराव्या लागणाऱ्या पात्रता शुल्काची रक्कम ठरविण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह व शुल्कासह विहित मुदतीत सादर करण्यासंदर्भातील परिपत्रके अभ्यासक्रम निहाय प्रत्येक शैक्षणिक वर्षी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येतात. सदरच्या परिपत्रकातील Appendix-I मध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पात्रता शुल्काचा व पात्रता अर्ज विद्यापीठात सादर करावयाच्या मुदतीचा उल्लेख असतो. त्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या पात्रता शुल्काचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	तपशिल	शुल्क	विद्यापीठ क्षेत्रातील (महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना)	अन्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना (महाराष्ट्राबाहेरील)	परदेशी / अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना
१	पदव्युत्तर अभ्यासक्रम	नियमित शुल्क	रु.१५०/-	रु.३००/-	रु.५००/-

वरील बाब विचारात घेता त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी याच विद्यापीठातून पदवी संपादित केली आहे, अशा विद्यार्थ्यांने जर पदव्युत्तर अभ्यासक्रमास याच विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असेल तर अशा विद्यार्थ्यांच्याकडून पात्रता शुल्क किती स्विकारावे याबाबतचा उल्लेख नाही. अशा विद्यार्थ्यांचे आजपर्यंत फक्त पात्रता अर्ज भरून घेण्यात येतात मात्र त्यांच्या कडून पात्रता शुल्क आकारण्यात येत नाही.

शैक्षणिक वर्ष २०१४-१५ करीता शिवाजी विद्यापीठाने निर्गमित केलेले पात्रता अर्ज व फी संदर्भातील परिपत्रकाचे अवलोकन केले असता शिवाजी विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी जर त्याच विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास अशा विद्यार्थ्यांकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रु.५०/-, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रु.१००/- व एम. फिल. / पीएच. डी. अभ्यासक्रमाठी रु.१५०/- इतके पात्रता शुल्क आकारण्याची तरतूद आहे. (सोबत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचा पात्रता शुल्काचा तक्ता जोडलेला आहे).

उक्त वस्तुस्थिती विचारात घेता शिवाजी विद्यापीठाप्रमाणे प्रस्तुत विद्यापीठांतर्गत पदवी संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, व्यावसायिक पदव्युत्तर व एम. फिल. / पीएच. डी. या अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास त्यांच्याकडून आकाराव्या लागणा-या पात्रता शुल्काची रक्कम ठरविण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाची पदवी संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनी जर याच विद्यापीठात पदव्युत्तर, एम. फिल. / पीएच. डी. अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास त्यांच्याकडून सर्व विद्याशाखांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रु.५०/-, एम. फिल. साठी रु.१००/- तर पीएच.डी. साठी रु.१५०/- पात्रता शुल्क आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, केगांव, सोलापूर या महाविद्यालय / महाविद्यालयाचे प्राचार्य / महाविद्यालयाचे पदाधिकारी यांचेबद्दल प्राप्त झालेले तक्रारी विचारार्थ सादर.

(टिपणी:- भारतरत्न इंदिरा गांधी महाविद्यालय, केगांव, सोलापूर या महाविद्यालयाबद्दल मा.कुलपती यांचे कार्यालय, विद्यार्थी, पालक व विविध संघटनांकडून संलग्नता विभाग, तक्रार निवारण कक्ष, पी. जी. बी. यु. टी. आर. विभाग तसेच शिक्षक मान्यता विभागाकडे वेगवेगळ्या मुद्द्याला अनुसरून तक्रारी प्राप्त झालेले आहेत.

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सद्यस्थितीत खालील अभ्यासक्रम सुरु आहेत.

पदवी अभ्यासक्रम	अभियांत्रिकी सिव्हील, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग, केमिकल इंजिनिअरींग.
पदव्युत्तर अभ्यासक्रम	एम. ई. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग, एम. ई. मेकॅनिकल इंजिनिअरींग, एम. ई. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, एम. ई. बायोमेडिकल इंजिनिअरींग, एम. ई. वॉटर रिसोर्स इंजिनिअरींग.

महाविद्यालयातील खालील अभ्यासक्रम बंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.

पदवी अभ्यासक्रम	इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी मेकॅनिकल व कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगची विद्यार्थी प्रवेश क्षमता ९० वरून ६० अशी कमी करणे.
पदव्युत्तर अभ्यासक्रम	एम. बी. ए., एम. सी. ए.

महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या वरील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या संलग्निकरणाच्या नुतनीकरणास मान्यता देताना स्थानिक चौकशी समितीने घातलेल्या अटीच्या पूर्ततेबाबत महाविद्यालयाने सादर केलेल्या हमीपत्राला अनुसरून शै.वर्ष २०१४-१५ पर्यंत मान्यता देण्यात आलेली असून महाविद्यालयाने अटीपूर्ततेबाबत सादर केलेल्या हमीपत्रातील बहुतांश अटीची अद्याप पूर्तता केलेली दिसत नाही.

संलग्नता विभाग व तक्रार निवारण कक्षाकडे प्राप्त झालेले तक्रारी

अ. क्र.	तक्रारदार	तक्रारीचे स्वरूप	पत्राचा दिनांक
१.	श्री लहू ना. गायकवाड	१. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत महाविद्यालयांमध्ये सार्वजनिक सुट्टी देण्याबाबत. २. सोलापूर विद्यापीठामध्ये युगपुरुषांची जयंती साजरी करण्याबाबत.	२३/०१/२०१३
२.	श्री लहू ना. गायकवाड	भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव या महाविद्यालयाने शासकीय सुट्टीच्या दिवशी धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक महाविद्यालय चालू ठेवल्याबाबत.	०५/०४/२०१३

३.	प्रा. एस. एम. राजमाने प्रा.आर एस.जमगेकर प्रा. आर. जे. खान प्रा.व्ही.एस.कोळकूरे प्रा. पी. सी. ढवळे प्रा. व्ही. एल. निर्मळे प्रा. बिपीन शिंदे प्रा. सी. एम. जाधव प्रा. अमित कांबळे प्रा. श्रीशैल कांबळे प्रा. एन. जी. यादव प्रा. जी. एस. किरगट	About Salary reduction and salary increment	१८/११/२०१३
४.	श्रीकृष्ण साळुंके, राज्यपालांचे अवर सचिव	सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन सदस्यांकडून होणाऱ्या कथित मानसिक छळाबाबत तक्रार.	१८/१२/२०१३
५.	श्री. मल्लिकार्जुन अभंगराव चोपडे	BIGCE, सोलापूर महाविद्यालयाचे बेकायदेशीर व चुकीचे गैरप्रकाराबाबत गुन्हा दाखल करणेबाबत.	१५/०१/२०१४
६.	श्री मल्लिकार्जुन अभंगराव चोपडे	१. शिक्षण शुल्क समितीने मान्य केलेल्या शुल्कापेक्षा अधिकचे शुल्क दोन वर्षांचा शुल्क आगाऊ एकदमच घेतलेबाबत. २. इतर फी च्या नावाखाली रु.१५,०००/- ची कॅपीटेशन फी घेऊनही अधिकचे रु.९,०५०/- मागत असल्याबाबत.	२५/०१/२०१४
७.	Prof. Mallikarjun Abhangrao Chopade	१. Withdrawl of approval of the institute. २. Stopping approval for starting new diploma / UG/ PG courses and ३. Stopping admissions for upcoming academic year २०१४-१५ through spot inspection or visit by enquiry ground reality of dangerous violation of norms & regulations.	०५/०२/२०१४
८.	Prof.Mallikarjun Abhangrao Chopade	M. E. Mechanical Part-II & Ex Faculty of Mechanical Engineering of same Institute.	०७/०२/२०१४ Email
९.	Prof.Mallikarjun Abhangrao Chopade	About registering criminal cases (FIR) for making and using forged staff salary document for wrongful gain, cheating and dishonesty false statement in staff salary	०९/०२/२०१४

		document, paying income tax on fake & dummy college advance amount (black money) to convert this fake & dummy college advance amount (black money in to real or white money).	
१०.	Assistant Registrar P.G.Cell, High Court of Judicature at Bombay	Letter of Shri Mallikarjun Abhangrao Chopade dated ३०/१२/२०१३	१८/०२/२०१४
११.	श्रीकृष्ण साळुंके, राज्यपालांचे उपसचिव,	सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शै.वर्ष २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ करीता मंजूर फीची चौकशी होणेबाबत.	२८/०२/२०१४
१२.	श्रीकृष्ण साळुंके, राज्यपालांचे अवर सचिव	सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कथीत गैरप्रकाराबाबत तक्रार.	२८/०२/२०१४
१३.	S. M. Salunkhe, Under Secretary of the Governor	Regarding withdraw of approval of Bharat Ratna Indira Gandhi College of Engineering (१st shift) & Polytechnic (२nd shift) Solapur.	१०/०३/२०१४
१४.	जिल्हाधिकारी, सोलापूर	श्री. मल्लिकार्जुन अभंगराव चोपडे यांच्या ९/२/२०१४ रोजीच्या तक्रार अर्जाबाबत	१०/०३/२०१४
१५.	श्री. मल्लिकार्जुन अभंगराव चोपडे	तक्रार निवारण समितीकडे सादर केलेले अर्ज १. पूर्वकल्पना न देता विनाकारण बेकायदेशिरपणे F. E. चा Basic Mechanical Engineering व T. E. चा Metallurgy विषयाची टर्मवर्क गुण देवुन सही करु न देणे. २. एम. ई. डिसेंबर, २०१३ परीक्षेची हॉलतिकीट न देणे, कॅम्पसमध्ये येवु न देणे, जिवे मारण्याची धमकी देणे. ३. ऑगस्ट ते ऑक्टोबर, २०१३ महिन्याचा थकित पगार न देणे. ४. नेमणुक पत्रातील कराराप्रमाणे ०९/०७/२००९ पासून ३१/१०/२०१३ शासन नियमाप्रमाणे DA, HRA, TA धरुन फरकासहीत वेतन न देणेबाबत व कॅम्पसमध्ये प्रवेश न देणे, कामावर रुजु न करुन घेणेबाबत. ५. नियमाप्रमाणे पूर्णवेळ प्राचार्य मागील दोन वर्षांपासून न भरणे.	१९/०३/२०१४

		६.	AICTE Norms प्रमाणे सर्व शाखांमध्ये पूर्णवेळ मान्यता प्राप्त पात्र शिक्षक न भरणे.	
		७.	डॉ. एस. एस. सरवदे यांची प्राचार्य पदाची निवडीची कागदपत्रे ७२ तासात विद्यापीठास न देणे.	
		८.	कॅपीटेशन फी घेणे.	
		९.	LIC कमिटीची अटी पूर्तता न करणे.	
		१०.	एम. ई. साठी मार्गदर्शक उल्लंघन करणे.	
१६.	S. M. Salunkhe, Deputy Secretary of the Governor		Regarding withdraw of approval of Bharat Ratna Indira Gandhi College of Engineering (१st shift) & Polytechnic (२nd shift), Solapur.	११/०६/२०१४
१७.	श्रीकृष्ण साळुंके, राज्यपालांचे उपसचिव		BIGCE College व सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु, परीक्षा नियंत्रक यांचेविरुद्ध कथित तक्रारीबाबत.	११/०६/२०१४
१८.	श्री. म. मा. मोरवे, अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मुंबई.		Complaint against alleged corruption and illegal issues of Bharat Ratna Indira Gandhi College of Engineering, Solapur राज्यपाल यांचे कार्यालय, राजभवन, मुंबई यांचे दि.१०/६/२०१४ रोजीचे पत्र. (श्री. मल्लिकार्जुन ए. चोपडे यांचे दि.३/५/२०१४ रोजीची तक्रार)	०९/०९/२०१४
१९.	श्री सतिश मल्लिनाथ राजमाने		मी २५१ सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणुक २०१४ मतदारसंघामध्ये दि.१/१०/२०१४ रोजी अपक्ष म्हणुन अर्ज कायम केला. त्याच दिवशी वाईट भावनेने प्रेरित होवुन प्राचार्यांनी माझे Muster Seniority नाकारुन मला कोणतेही पूर्वसुचना न देता कर्नाटक महाराष्ट्र भेदभाव करीत कर्नाटकचे रहिवासी असलेले व कंत्राटी तत्वावर नेमणूक असलेले प्रा. बी. एस. महामुनी (Joining Date Aug २०१४) यांचे नांवे Muster वर माझ्या अगोदर आणुन माझे नुकसार व मानसिक त्रास दिले आहे. तसेच प्रा. बी. एस. महामुनी विभागप्रमुख आहेत असे सांगुन सर्वांना त्रास देतात.	१०/१०/२०१४
२०.	श्री. विजयकुमार लक्ष्मण निर्मळे		तक्रार निवारण समितीकडे सादर केलेले अर्ज	१२/०९/२०१५
		१.	Dummy College Advance दाखवून खोटया पगार पत्रक व १६ ए इन्कम टॅक्सच्या आधारे माझी व पर्यायाने महाराष्ट्र शासनाची आर्थिक फसवणूक झालेबाबत.	
		२.	सप्टेंबर, २०१४ च्या थकित पगार मिळणेबाबत.	

		३. मुदतपूर्व राजीनामा मंजूर म्हणजेच राजीनामा नोटिस पिरेड संपण्याच्या अगोदर मंजूर केलेमुळे ऑक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१४ चा पगार मिळणेबाबत.	
२१.	श्री लहू ना.गायकवाड	विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्याकरीता सोलापूर विद्यापीठ संलग्नित भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगाव, सोलापूर महाराष्ट्र ची मान्यता रद्द करणेबाबत.	२२/०१/२०१५

पी.जी.बी.यु.टी.आर.विभागाकडे प्राप्त झालेले तक्रारी

अ. क्र.	तक्रारदाराचे नाव	तक्रारीचे स्वरूप	पत्राचा दिनांक
१.	राज्यपालांचे सचिव कार्यालय (श्री विनायक काशिनाथ झाडबुके यांचा तक्रार)	Regarding non allotment of approved P. G. Guide for M. E.	३१/०७/२०१४
२.	श्री लहू नामदेव गायकवाड	BIGCE कॉलेजला फीच्या २५ पट दंड करुन ME विद्यार्थी हस्तांतरण करणेबाबत	२०/११/२०१४
३.	सोलापूर विद्यापीठ स्टुडंट असोसिएशन, सोलापूर	Regarding non-availability of Guide / PG Teachers for guiding the students for their Project / dissertation	२७/११/२०१४
४.	राज्यपालांचे सचिव कार्यालय (श्री लहू गायकवाड यांची तक्रार)	BIGCE ला दंड करुन ME विद्यार्थी हस्तांतरण करणेबाबत.	०९/१२/२०१४
५.	अध्यक्ष, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरींग, सोलापूर	Regarding permission to senior faculty of Bharat Ratna Indira Gandhi College of Engineering to guide Project / Dissertation work of ME Students.	२२/१२/२०१४

शिक्षक मान्यता विभागाकडे प्राप्त झालेले तक्रारी

अ. क्र.	तक्रारदाराचे नाव	तक्रारीचे स्वरूप	पत्राचा दिनांक
१.	श्री. लहू नामदेव गायकवाड	बोगस टर्मवर्क मार्कशिट स्वीकारुन विद्यार्थ्यांना पास करणेबाबत.	२०/०५/२०१४
२.	राज्यपाल कार्यालयातर्फे डॉ. एम. डी. पाटील	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत.	१०/०९/२०१४
३.	मा. प्राचार्य, भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी	Complaint regarding harassment & humiliation by Dr. Bhanje the Director, BCUD	१०/११/२०१४

	महाविद्यालय, केगांव		
४	मा. राज्यपाल यांचे कार्यालयाकडून श्री. सचिन सिध्दराम शेंडे	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	२८/११/२०१४
५	श्री. सचिन सिध्दराम शेंडे	श्री नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	१५/११/२०१४
६	मा. राज्यपाल यांचे कार्यालयाकडून श्री. शशिकांत दादा राजमाने	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	१८/११/२०१४
७	श्री. विजयकुमार एल. निर्माळे	प्राचार्य व व्यवस्थापन सदस्य यांच्याबाबत तक्रार	२८/११/२०१४
८	श्री. लहू नामदेव गायकवाड	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	१९/११/२०१४
९	श्री. आनंद रामचंद्र गोडालोलू	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	१५/११/२०१४
१०	श्री. सचिन सिध्दराम शेंडे, सिध्देश्वर साखर कारखाना	श्री नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	१५/११/२०१४
११	श्री. शशिकांत दादा राजमाने, अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ संघ	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	१८/११/२०१४
१२	श्री. लहू नामदेव गायकवाड	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	२४/११/२०१४
१३	राज्यापाल कार्यालयातर्फे आनंद रामचंद्र गोडालोलू	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	२९/११/२०१४
१४	राज्यपाल कार्यालयातर्फे श्री.सतीश राजमाने, न्यु संतोष नगर, सोलापूर	बसवराज मुलीमणी यांच्या विभागप्रमुखपदी केलेल्या नियुक्तीबाबत	०५/१२/२०१४
१५	राज्यपाल कार्यालयातर्फे श्री. लहू रामचंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना.	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	०५/१२/२०१४

१६	श्री. आनंद रामचंद्र गोडालोलू	श्री. नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	०६/१२/२०१४
१७	सतिश म. राजमाने	कार्यवाही रिपोर्ट मिळणेबाबत	१५/१२/२०१४
१८	मा. राज्यपाल कार्यालयातर्फे अध्यक्ष / सेक्रेटरी, भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, केगांव	Complaint regarding harassment & humiliation by Dr. Bhanje the Director, BCUD	२२/१२/२०१४
१९	श्री. विजयकुमार निर्मळे	Dummy college advance दाखवून खोट्या पगारपत्रक व १६ अ इन्कमटॅक्स च्या आधारे माझी व पर्यायाने शासनाची आर्थिक फसवणूक झालेबाबत	२३/१२/२०१४
२०	श्री. एच. बी. कुलकर्णी	Notic given of behalf of your client Mr. Rajmane	२६/१२/२०१४
२१	मा. राज्यपाल कार्यालयातर्फे व्ही. एल. निर्मळे	Complaint against principal and management member of BIGCE	३१/१२/२०१४
२२	मा. राज्यपाल कार्यालयातर्फे श्री. लहू नामदेव गायकवाड	श्री नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	३१/१२/२०१४
२३	श्री. विजयकुमार निर्मळे	Complaint against principal and management member of BIGCE	३१/१२/२०१४
२४	श्री. अनंत रामचंद्र गोडालोलू	मान्यताप्राप्त शिक्षक डावलून कंत्राटी शिक्षकांना विभागप्रमुख बेकायदेशिरपणे केलेप्रकरणी प्राचार्य डॉ. नरेंद्र मुस्तारे यांची नियुक्ती रद्द करणेबाबत	२०/०१/२०१५
२५	श्री आनंत रामचंद्र गोडालोलू	श्री नरेंद्रमुस्तारे यांची प्राचार्यपदी केलेली नियुक्ती रद्द करणेबाबत	२१/०१/२०१५

सबब, भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, केगांव, सोलापूर या महाविद्यालय / महाविद्यालयाचे प्राचार्य / महाविद्यालयाचे पदाधिकारी यांचेबद्दल प्राप्त झालेल्या तक्रारी विचारार्थ सादर).

ठराव: भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, केगांव, सोलापूर, त्या महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाचे इतर पदाधिकारी, कर्मचारी इ. बाबतीत प्राप्त झालेल्या तक्रारीचा विचार करुन महाराष्ट्र विद्यापीठे कायदा, १९९४ च्या कलम २८ (dd) अन्वये, सखोल चौकशी करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येवून सदर समितीने लवकरात लवकर चौकशी करुन शिफारशीसह अहवाल सादर करावा असे सर्वानुमते ठरले.

- १) अॅड श्री. बी. एस. सलगर : अध्यक्ष
- २) प्राचार्य एस. के. पवार : सदस्य
- ३) डॉ. एम. एस. देशमुख : सदस्य
- ४) डॉ. एस. आर. गेंगजे : सदस्य

[०६] ग्रंथालय समितीचा दि.०३/०२/२०१५ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: ग्रंथालय समितीची दि.०३/०२/२०१५ रोजी बैठक झाली. सदर बैठकीत Smart Cards बद्दल मार्गदर्शन, जुनी पुस्तके रद्दबातल करणेबाबत, ग्रंथालयासाठी तांत्रिक कर्मचारी मिळणेबाबत, संगणक कक्षाकरिता नवीन संगणक खरेदीबाबत व नवीन फर्निचर खरेदीबाबत इ. विषय विचारार्थ होते. ग्रंथालय समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम ७५(१) (ग) (३), (४) व (५) अन्वये मान्यता घेणे आवश्यक आहे. Item No.२, ३, ५, ६, व ७ व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव व Item No.४ पुनश्च: सादर.

सबब, ग्रंथालय समितीच्या दि.०३/०२/२०१५ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: ग्रंथालय समितीचा दि.०३/०२/२०१५ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांतातील विषय २, ३, ५, ६ व ७ स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि.२९/०१/२०१५ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.२९/०१/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता त्यास दि.११/०२/२०१५ च्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे.

सबब, वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि.२९/०१/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि.२९/०१/२०१५ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०८] वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि.११/०२/२०१५ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.११/०२/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार वित्त व लेखा समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता त्यास दि.११/०२/२०१५ च्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे.

सबब, वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे दि.११/०२/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि.११/०२/२०१५ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०९] विद्यापीठाचे सन २०१४-१५ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७५ (२)(e) आणि १०१ नुसार विद्यापीठाचे सन २०१४-१५ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक तयार करण्याकरीता महाराष्ट्र विद्यापीठे समान लेखा संहिता कलम २.१२ नुसार खालीलप्रमाणे अर्थसंकल्प उपसमिती गठीत करण्यात आली होती.

१. प्रा.डॉ. ए.ए.शेख	अध्यक्ष
२. श्री. बी. आर. गायकवाड	सदस्य
३. प्राचार्य एस.के. पवार	सदस्य
४. प्रा.डॉ.व्ही.बी. घुटे	तज्ञ सदस्य
५. श्री. एस. बी. अनपट	सदस्य - सचिव

उपरोक्त उपसमितीने दि.०७ व ०८ जानेवारी, २०१४ रोजी सर्व विभाग व संकुलप्रमुख यांचेसमवेत बैठक घेऊन व त्यांचेशी चर्चा करून तयार केलेले सन २०१३-१४ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१४-१५ चे मूळ अंदाजपत्रक वित्त व लेखा समितीच्या दि.११/०२/२०१५ रोजी झालेल्या सभेसमोर विषय क्र.०३ नुसार सादर केले असता, त्यावर सर्वकष चर्चा होऊन कांही दुरुत्या सुचविण्यात आल्या व त्यानुसार खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव: सन २०१४-१५ च्या सुधारित अंदाजपत्रकास व सन २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकास दुरुस्तीसह व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब, विद्यापीठाचे सन २०१४-१५ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकास वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या सन २०१४-१५ च्या सुधारित अंदाजपत्रकास व सन २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकास दुरुस्तीसह स्विकारून अधिसभेस सर्वानुमते शिफारस करण्यात आली.

[१०] विद्यापीठाचे सन २०१४-१५ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७५(२)(e) आणि १०१ नुसार विद्यापीठाचे सन २०१४-१५ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक आगामी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

सबब, विद्यापीठाचे सन २०१४-१५ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी विद्यापीठ कायदा १९९४ कलम २८(e) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे सन २०१४-१५ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने अॅड श्री. बी. एस. सलगर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[११] विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभाकरिता मंडप उभारणी व इलेक्ट्रिक सिस्टिमचे काम करणे या कामाच्या निविदा प्रक्रिया करून तयार करण्यात आलेला तुलनात्मक तक्ता विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभाकरिता मंडप उभारणी व इलेक्ट्रिक सिस्टिमचे काम करणे या कामाच्या जाहिर निविदा सूचना दै.पुण्यनगरी या वृत्तपत्रात दि.२१/०१/२०१५ या दिवशी प्रसिध्द करण्यात आली होती व या कामासाठी दि.२८/०१/२०१५ निविदा सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. सदरच्या अंतिम मुदतीच्या कालावधीत विद्यापीठाकडे श्री. समर्थ इव्हेंट मॅनेजमेंट, सोलापूर, श्री. श्रवंती मंडप अॅन्ड डेकोरेटर्स, सोलापूर व मे. सत्यम डेकोरेटर्स, सोलापूर या तीन निविदा प्राप्त झालेल्या होत्या.

सदरील निविदाधारकांच्या तांत्रिक निविदा २८/०१/२०१५ रोजी निविदा उघडणे समिती व निविदाधारक यांचेसमोर उघडण्यात आल्या होत्या. निविदेत नमूद केलेल्या अट क्र.८ मध्ये नमूद करण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता (उदा. अद्यावत शॉप अॅक्टचा परवाना, सुचना व अटी मान्य असल्याचे स्वाक्षरीसह, अनुभव प्रमाणपत्र इ.) असे तीनही निविदाधारक पूर्ण करत नसल्यामुळे त्यांचे आर्थिक निविदा उघडण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे सदरच्या निविदाधारकांना अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणेविषयी सुचना करून तीनही निविदाधारक पात्र ठरल्यानंतर त्यांच्या आर्थिक निविदा दि. २९/०१/२०१५ रोजी उघडण्यात येवून तुलनात्मक तक्ता तयार करण्यात आला.

त्यानुसार या कामाचे सर्वात कमीत कमीचे निविदाधारक दराचे मे. श्रवंती मंडप व इलेक्ट्रिक डेकोरेटर्स, सोलापूर यांना रु.२,२५,०००/- ला काम देण्याची शिफारस करण्यात आली.

सबब, विद्यापीठ १० व्या दीक्षांत समारंभ मंडप उभारणी व इलेक्ट्रिकचे सिस्टिमचे काम करण्यासाठी न्युनतम दर असलेले मे. श्रवंती मंडप अॅन्ड इलेक्ट्रिक डेकोरेटर्स, सोलापूर यांना देण्याच्या मान्यतेस्तव).

ठराव: विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभाकरिता मंडप उभारणी व इलेक्ट्रिक सिस्टिमचे न्युनतम दर असलेले मे. श्रवंती मंडप अॅन्ड इलेक्ट्रिक डेकोरेटर्स, सोलापूर यांना रु.२,२५,०००/- इतक्या रक्कमेस काम देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

अभियांत्रिकी विभाग
दि.-05/02/2015

Commercial Bid

कामाचे नाव - विद्यापीठाच्या 10 व्या दिक्षांत समारंभाकरिता मंडप उभारणी व इलेक्ट्रीक सिस्टिमचे काम करणेचे दर ठरविणेबाबत.
निविदा रक्कम - Rs.2,30,000/-
बयाणा रक्कम रुपये - Rs.2,300/-

No. of Tender Form Sale: - 05

No. of Tender form Received: - 03

S. N.	Name of Contractor	EMD Receipt / DD No. & Date	Eligible / Not Eligible	Quoted Rates	Remark
1	श्री. समर्थ इव्हेंट मॅनेजमेंट, सोलापूर	23980 दि.28/01/2015	Eligible	Rs.2,39,100/-	L-2
2	श्री. श्रवंती मंडप अॅन्ड इलेक्ट्रीक डेकोरेटर्स, सोलापूर.	23967 दि.28/01/2015	Eligible	Rs.2,25,000/-	L-1 Recommendation
3	मे. सत्यम डेकोरेटर्स, सोलापूर.	23979 दि.28/01/2015	Eligible	Rs.2,54,600/-	L-3

विद्यापीठाच्या 10 व्या दिक्षांत समारंभाकरिता मंडप उभारणी व इलेक्ट्रीक सिस्टिम चे काम करणे करिता सर्वात कमी दर र.रु.2,25,000/- इतके नमुद केलेले मे. श्री. श्रवंती मंडप अॅन्ड इलेक्ट्रीक डेकोरेटर्स, सोलापूर यांच्या नावे मंडप उभारणी व इलेक्ट्रीक सिस्टिमचे काम करणे ची शिफारस करण्यात येत आहे.

सही/-
खरेदी समिती
सदस्य

सही/-
खरेदी समिती
सदस्य

सही/-
खरेदी समिती
सदस्य

सही/-
वित्त व लेखाधिकारी

सही/-
कुलसचिव
मा. कुलगुरु

[१२] सोलापूर विद्यापीठाकडील अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता वैद्यकिय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेसाठी आर्थिक सहाय्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाकडील कर्मचाऱ्यास अचानक एखादा मोठा आजार उद्भवल्यास सदर आजारासाठी अचानक पैसा उपलब्ध करणे त्यांच्या आवाकाच्या बाहेर असते. तसेच सध्या असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती योजने नुसार कर्मचाऱ्यास प्रथम वैद्यकिय खर्च करावा लागतो त्यानंतर देयके सादर करून प्रतिपूर्ती ही शासनाकडून मिळते, त्यासही खुप विलंब होतो. शासनाकडून कर्मचाऱ्यास वैद्यकिय प्रतिपूर्तीचा परतावा मिळण्यास किमान ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे पुणे विद्यापीठ, पुणे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी त्यांच्या स्तरावरून एका विमा कंपनीशी करार करून कर्मचाऱ्यास कॅश लेस पध्दतीने आरोग्य विमा योजना विद्यापीठामार्फत राबविलेली आहे. तसेच शासनानेही शासन निर्णय क्रमांक संकिर्ण

-२०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि. ९ जुलै, २०१४ व दि.१३ नोव्हेंबर, २०१४ रोजीच्या निर्णयानुसार कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे करीता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना सुरु केली आहे. त्याचप्रमाणे आनेक खाजगी कंपन्याही आरोग्य विमा सेवा देत आहे.

सोलापूर विद्यापीठाकडील अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठीही आरोग्य विमा पॉलिसी विद्यापीठामार्फत सुरु केल्यास त्यांनाही आरोग्याच्याबाबतीत फायदा होणार आहे. तसेच NAAC मुल्यांकनामध्येही फायदा होईल. तथापि अनेक कंपन्या आरोग्य विम्याची सेवा देत असल्याने कर्मचाऱ्यास त्याच्या आवश्यकतेनुसार व इच्छेनुसार संबंधित विमा कंपनीचे करार, सेवा व फायदे विचारात घेवून विमा पॉलिसी काढता येईल.

यासाठी विद्यापीठामार्फत शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे वार्षिक हप्ता भरण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

अ.क्र.	संवर्ग	विमाछत्र रक्कम	वार्षिक विमा हप्ता
०१	मा. कुलगुरुमहोदय	रु.१० लक्ष	१३,५००/-
०२	संवैधानिक अधिकारी/वर्ग १/शिक्षक	रु.०५ लक्ष	९,४००/-
०३	वर्ग २, ३ व ४ चे कर्मचारी	रु.०३ लक्ष	७,८००/-

सदरचे आर्थिक सहाय्य हे संबंधित कर्मचाऱ्यांनी पॉलिसी उतरविल्यानंतर त्या खर्चाचा परतावा जास्तीत जास्त वरील तक्त्यातील मर्यादेपर्यंत दिला जाईल.

यासाठी होणारा खर्च हा Insurance for Teaching & Non-teaching employee या अंदाजपत्रकीय शिर्षकाच्या तरतुदीतून होणार आहे. यासाठी अंदाजे रु. १५ लक्ष खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या बचत खात्यावर दरवर्षी साधारण रु. १५ ते १६ लक्ष इतके व्याज जमा होत असते. सध्या विद्यापीठाच्या सर्व खात्यांना सेंट समवृद्धी ही योजना लागू केल्यामुळे आणखी व्याजात वाढ होणार आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठाकडील अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता वैद्यकिय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजनेसाठी आर्थिक सहाय्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वैद्यकिय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना लागू करण्याबाबत सखोल अभ्यास करुन अहवाल देण्यासाठी खालील समिती गठीत करण्यात आली.

- १) प्राचार्य श्री. एस. के. पवार : अध्यक्ष
- २) डॉ. टी. एन. शिळीमकर : सदस्य
- ३) श्री. एस. बी. अनपट : सदस्य

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१३(१)] तक्रार निवारण समितीने केलेल्या शिफारशी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसाठी.

(टिपणी: तक्रार निवारण समितीची बैठक दि.२२/१२/२०१४ रोजी झालेली आहे. सदर तक्रार निवारण समितीचा कार्यवृत्तांत विद्यापीठ परिनियम ३३५ अन्वये, व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव ठेवणे आवश्यक आहे.

सबब, तक्रार निवारण समितीच्या दि.२२/१२/२०१४ रोजी झालेल्या बैठकीचे कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर).

ठराव: तक्रार निवारण समितीने केलेल्या शिफारशी स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(२)] विद्यापीठ वाहन क्रमांक एमएच १३ एसी ५३५ टाटा इंडिगो पेट्रोल या वाहनाची विक्री करणेबाबत.

(टिपणी: विद्यापीठ मालकीचे विद्यापीठ वाहन क्र. एमएच १३ एसी ५३५ टाटा इंडिगो (पेट्रोल) हे वाहन मार्च २००६ साली खरेदी करणेत आले असून वाहनाचे एकूण कि.मी १४५९६९ इतके झालेले आहे.

सदरचे वाहन हे पेट्रोल या इंधनावर धावनारे असून वाहनाचे वारंवार दुरुस्ती कामे निघत असल्याने तसेच वाहनाची दुरुस्ती संबंधी आवश्यक स्पेअर पार्ट्स अधिकृत सर्व्हिस सेंटर तथा स्थानिक बाजारात वेळेवर उपलब्ध होत नसल्याने वाहन जादा काळ बंद स्थितीत ठेवावे लागत असल्याने सदचे वाहन विक्री करण्यासाठी दि.२६ जून, २०१३ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने वाहनाची विक्री करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

त्यानुसार सदर वाहन विक्री करण्यासाठी वाहनाचे किंमत ठरविण्याकरीता उपप्रादेशिक परीवहन कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला असता त्यांनी सदर वाहनाची तपासणी करुन रु.१,९०,०००/- किंमतीत विक्रीस काढण्यास हरकत नसल्याचे कळविले आहे.

त्यानुसार वाहनविक्री करण्याकरीता तीन वेळा जाहिर निविदा प्रसिध्दीकरण करण्यात आले. परंतु एकही निविदा प्राप्त झालेली नसल्याने येईल त्या किंमतीस वाहन विक्री करणेबाबतचा ठराव व्यवस्थापन परिषद करु शकेल काय? याबाबत प्र.वित्त व लेखाधिकारी यांचे मार्फत लेखा परिक्षक यांचा अभिप्राय घेण्यात आला असता त्यांनी पुर्नमुल्यांकन करुन घेण्याचे कळविले, त्यानुसार पुर्नमुल्यांकन होवून मिळण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. अद्याप याबाबतचे उत्तर अप्राप्त आहे. वारंवार विनंती करुन व प्रत्यक्ष भेटुन विनंती केली तरीही उत्तर प्राप्त होत नाही.

सदर वाहन मागील दोन वर्षांपासून बंद अवरथेत असल्याने ते जागेवर सडत आहे व दिवसेदिवस त्याचे मुल्यांकन कमी होत आहे. त्यामुळे सदर वाहन लवकरात लवकर विकणे विद्यापीठाच्या दृष्टीने हिताचे राहिल.

सदर बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर).

ठराव: विद्यापीठाचे वाहन क्रमांक एमएच १३ एसी ५३५ टाटा इंडिगो पेट्रोल या वाहनाची वर्तमानपत्रात जाहिरात देवून जाहीर लिलाव करुन, किमान किंमत न ठरविता, येईल त्या किंमतीस विक्री करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(३)] दहाव्या दीक्षांत समारंभात देण्यात येणाऱ्या "डॉक्टर ऑफ सायन्स" या मानद पदवी प्रमाणपत्राचा मसुदा मान्यतेस्तव आणि सर्व विद्याशाखा अंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या पदव्या तसेच सदर पदव्यावर नोंदविण्यात येणारे आईचे नाव माहितीस्तव सादर.

(टिपणी: विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ दिनांक २६/०२/२०१५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम राज्यपाल तथा कुलपती मा. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून या कार्यक्रमास सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. एम. एन. सुधींद्र राव कुलगुरु सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुलबर्गा, कर्नाटक हे उपस्थित राहणार आहेत. या दीक्षांत समारंभात व्यवस्थापन परिषदेने शिफारस केल्याप्रमाणे आणि अधिसभेने मान्य केल्याप्रमाणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना "डॉक्टर ऑफ सायन्स" ही मानद पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पदवी प्रमाणपत्राचा मसुदा मान्यतेस्तव सादर करण्यात येणार आहे.

या दीक्षांत समारंभात सर्व विद्याशाखे अंतर्गत सोबत जोडल्याप्रमाणे एकूण ८,१४१ इतक्या पदव्या प्रदान करण्यात येणार असून त्यात दीक्षांत समारंभात उपस्थित राहून पदवी स्वीकारणाऱ्यांची संख्या २,६५० तर अनुपस्थितीत राहून पदवी स्वीकारणाऱ्यांची संख्या ५,४९१ इतकी आहे. तसेच पीएच.डी. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८० इतकी असून दीक्षांत समारंभात उपस्थित राहून पदवी स्वीकारणारे ७१ तर अनुपस्थित राहून पदवी स्वीकारणारे एकूण ९ विद्यार्थी आहेत. समाजातील विविध मान्यवर व्यक्तीकडून पुरस्कृत केलेल्या विविध अभ्यासक्रमात प्रथम गुणाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण १९ सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार आहेत.

तसेच या समारंभापासून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या सर्व पदवी प्रमाणपत्रावर प्रथमच आईचे नाव नोंदविले जाणार आहे. उपरोक्त बाब व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव व माहितीस्तव सादर).

ठराव: दि.२६/०२/२०१५ रोजी आयोजित दहाव्या दीक्षांत समारंभात देण्यात येणाऱ्या "डॉक्टर ऑफ सायन्स" या मानद पदवी प्रमाणपत्राच्या मसुद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच सर्व विद्याशाखेअंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या पदव्यावर आईचे नाव नमूद करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली.

[१३(४)] जिल्हा वार्षिक योजनेतर्गत विद्यापीठास मिळालेल्या रु.२० लाख निधीतून माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रकल्प (इन्फॉर्मेशन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम) अंतर्गत या अगोदर ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून आणखी ४५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची बाब विचारार्थ.

टिपणी: सोलापूर विद्यापीठास जिल्हा वार्षिक योजना २०१३-१४ मधून माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रकल्प राबविण्याकरिता रु.२० लाख निधी मिळालेला आहे. यामधून रु.२.५० लाख साधनसामुग्री खरेदी करण्यास व उर्वरित रु.१७.५० लाख विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी खर्च करावयाचे आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या दि.२९/११/२०१४ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.१० अन्वये, मे. निदीश्वरम सॉफ्ट सोल्युशन्स, सोलापूर या फर्मला ५०० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम दिले आहे. (५०० X रु.१८८० = रु.९,४०,०००/-)

उर्वरित रु.८,१०,०००/- या निधीतून आणखी बीसीए / बीएस. सी. ईसीएस / बी. ई. च्या ४५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता येईल.

सबब, मे. निदीश्वरम सॉफ्ट सोल्युशन्स, सोलापूर या फर्मला अधिकचे ४५० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचे काम देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: जिल्हा वार्षिक योजनेतर्गत (माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रकल्प) विद्यापीठास मिळालेल्या रु.२० लाख निधीपैकी प्रशिक्षणासाठी असलेल्या रु.१७,५०,०००/- मधील शिल्लक राहिलेल्या रकमेत बी. सी. ए. / बी. एस्सी. ई. सी. एस./ बी. ई. च्या जितक्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता येईल तितक्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण दिलेल्या मे. निदीश्वरम सॉफ्ट सोल्युशन्स, सोलापूर या संस्थेमार्फत प्रशिक्षण देवून त्यानुसार प्रशिक्षणासाठी प्राप्त संपूर्ण निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

बैठकीच्या शेवटी मा.कुलगुरुंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर यांच्याकडून सिनेट नावनोंदणी शुल्कात केलेली वाढ रद्द करण्याबाबत प्राप्त झालेले पत्र वाचून दाखविले. यावर चर्चा झाली, त्यात या पत्रात नमूद केल्याप्रमाणे सिनेट नावनोंदणी शुल्क रु.१००/- हे गेल्या निवडणूकीच्या तुलनेने रु.४५/- वाढीव आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या हिताची नाही असे म्हणणे योग्य होणार नाही म्हणून यापूर्वी ठरविण्यात आलेल्या रु.१००/- या शुल्कात कोणताही बदल करू नये अशी चर्चा झाली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद